



Date: August 13, 2022

To, The General Manager Capital Market(Listing) National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, BKC Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400 051 Symbol: RUBYMILLS	To, Dy. General Manager Marketing Operations (Listing) The BSE P. J. Towers, 25th Floor, Dalal Street, Fort, Mumbai-400 001 Code: 503169
--	--

Dear Sir/Madam,

Subject: Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations").

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of Newspaper advertisement issued regarding dispatch of Notice of Postal Ballot and e-voting details in compliance with applicable provisions of the Companies Act 2013 and the rules made thereunder.

1. Free Press Journal (English Daily)
2. Nava Shakti (Marathi Daily)

Kindly take the same on your records.

Yours faithfully,

For THE RUBY MILLS LIMITED

Purav
Hiren Shah

Digitally signed by
Purav Hiren Shah
Date: 2022.08.12
17:39:19 +05'30'

Purav H. Shah
Executive Director, CEO and CFO



THE RUBY MILLS LIMITED

Registered Office Ruby House, J K Sawant Marg, Dadar West, Mumbai 400028, India | CIN L17120MH1917PLC000447
T (+91 22) 24387800 / 30997800 | E info@rubymills.com | W www.rubymills.com

Get prediction sitting at home with Palm Print Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work, honor, sorrow, illness, etc. R. R. Mishra Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press Whatsapp & Mobile 9820113194 Watch on YouTube: आप और आका भविष्य

CHANGE OF NAME I HAVE CHANGED MY NAME FROM LAXMANBHAI MITHABHAI DAMANIYA TO LACMAN MITA AS PER DOCUMENTS. CL-130 B I HAVE CHANGED MY NAME FROM RUCKAMANIBEN LAXMANBHAI DAMANIYA TO RUCMANI QUESOOSA AS PER DOCUMENTS. CL-130 C I HAVE CHANGED MY NAME FROM RANI / RENU RAMESH JAIN TO RENU RAMESH VANIGOTA AS PER DOCUMENTS. CL-130 D I HAVE CHANGED MY NAME FROM SURAIYYA TO SURAIYA IRFAN SAYED AS PER DOCUMENTS. CL-130 E I MR. PREMIJI LADHA VAVIYA HAVE CHANGED MY MINOR SON'S NAME FROM MST. HARSH PATEL TO MST. HARSH VAVIYA AS PER DOCUMENTS. CL-130 F I HAVE CHANGED MY NAME FROM PREMIJI LADHA PATEL TO PREMIJI LADHA VAVIYA AS PER DOCUMENTS. CL-130 G I HAVE CHANGED MY NAME FROM DEVIBEN PREMIJI PATEL TO DEVIBEN PREMIJI VAVIYA AS PER DOCUMENTS. CL-130 H I HAVE CHANGED MY NAME FROM MO ATEEK MO JALIL TO MOHAMMAD ATEEK KHAN AS PER MY DOCUMENTS. CL-130 I I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD JALIL MOHD AHMAD KHAN TO MOHAMMAD JALEEL KHAN AS PER MY DOCUMENTS. CL-130 J I HAVE CHANGED MY NAME FROM SABRUNNISHA TO SABRUNNISHA MOHAMMAD JALEEL KHAN AS PER MY DOCUMENTS. CL-130 K I HAVE CHANGED MY NAME FROM VANDANA SANJAY MAYEKAR TO SUVARINA SANJAY MAYEKAR AS PER DOCUMENTS. CL-130 L I HAVE CHANGED MY NAME FROM SWETA OMPRAKASH CHAWLA TO SHWETA OMPRAKASH CHAWLA AS PER DOCUMENTS. CL-130 M I HAVE CHANGED MY NAME FROM KOTTURU MANJULA K GANGADHAR TO MANJU ARJUN RAMGIRI AS PER DOCUMENTS. CL-130 N I HAVE CHANGED MY OLD NAME FROM DAKSHATA DILIP SAVANT TO NEW NAME DAKSHATA AMITKUMAR SURYAVANSHI AS PER DOCUMENT. CL-101 I CHANGED MY NAME FROM MAHADEV BHIMAJI GAWADE TO MAHADEV BHIMAJI GAWADE AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE NO: (M-2218538), DATED: MAY, 05-11, 2022. CL-102 I HAVE CHANGED MY NAME FROM TIRTH JAYESH PABARI TO TIRTHRAM JAYESH PABARI AS PER DOCUMENT. CL-110 I HAVE CHANGED MY NAME FROM RAJU RANCHO TO RAJU RANCHO AS PER DOCUMENT. CL-110 A I HAVE CHANGED MY NAME FROM HAMDARE MOHAMMED AKBAR KARIM TO MOHAMMED AKBAR ABDUL KARIM HAMDARE AS PER DOCUMENTS. CL-120 I HAVE CHANGED MY NAME FROM KALPANA MADHAV TAMBE TO KALPANA VISHWAKSHI SAMBHUS AS PER DOCUMENTS. CL-130 I HAVE CHANGED MY NAME FROM JAYSHRIBEN PANKAJKUMAR TANDEL TO JAYSHREE LAGMAN AS PER DOCUMENTS. CL-130 A

DISCLAIMER The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting on such advertisements. The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper or uploaded in the paper on the official website. The liability is solely that of the advertiser in which the Free Press Journal has no role to play.

CHANGE OF NAME NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

PUBLIC NOTICE Notice is hereby given that my clients are desirous of purchasing a property belonging to MR. DONALD EDWARD D'LIMA, (2) MR. IVAN EUSTACE D'LIMA, who are absolutely seized and possessed off and otherwise well and sufficiently entitled to ALL that piece and parcel of land bearing C.T.S. No.105 admeasuring 86.70 sq. mtrs. ALONGWITH a structure standing thereon consisting of Ground admeasuring 65.29 sq. mtrs. (702.78 sq. feet Carpet area) With Verandah of 5.80 sq. mtrs (62.43 sq. feet carpet area) PLUS One upper floor admeasuring 54.76 sq. mtrs (589.43 sq. feet carpet area) 16 sq. mtrs (172.87 sq. feet carpet area) i.e. totally aggregating to 125.85 sq. mtrs. Equivalent to 1354.64 sq. feet Carpet area. Known as OLD D'LIMA HOUSE (FOOSOOT LODGE) situated at Bamanwada Gothan, Sahar Village, Andheri (East), Mumbai Suburban District, Mumbai-400 099 (hereinafter referred to as the 'said Property') and more particularly described in the schedule hereunder written. Any persons having or claiming any right, title or interest in the said Property or any part thereof by way of sale, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned at his office at 102, Alhambra Palace, Manas Palace Co-operative Housing Society Limited, Prarthana Samaj Road, Vile Parle (East), Mumbai 400 057, within 14 days from the date of publication of this notice failing which all such right, title or interest shall be deemed to have been waived. SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO ALL that piece and parcel of land bearing C.T.S. No. 105 admeasuring 86.70 sq. mtrs ALONGWITH a structure standing thereon consisting of Ground admeasuring 65.29 sq. mtrs. (702.78 sq. feet Carpet area) With Verandah of 5.80 sq. mtrs (62.43 sq. feet carpet area) PLUS One upper floor admeasuring 54.76 sq. mtrs (589.43 sq. feet carpet area) i.e. totally aggregating to 125.85 sq. mtrs. Equivalent to 1354.64 sq. feet Carpet area. Known as OLD D'LIMA HOUSE (FOOSOOT LODGE) situated at Bamanwada Gothan, Sahar Village, Andheri (East), Mumbai Suburban District, Mumbai-400 099. Date : 13.08.2022 sd/- T.S. Patwardhan Advocate

CHANGE OF NAME I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD JALIL MOHD AHMAD KHAN TO MOHAMMAD JALEEL KHAN AS PER MY DOCUMENTS. CL-130 J I HAVE CHANGED MY NAME FROM SABRUNNISHA TO SABRUNNISHA MOHAMMAD JALEEL KHAN AS PER MY DOCUMENTS. CL-130 K I HAVE CHANGED MY NAME FROM VANDANA SANJAY MAYEKAR TO SUVARINA SANJAY MAYEKAR AS PER DOCUMENTS. CL-130 L I HAVE CHANGED MY NAME FROM SWETA OMPRAKASH CHAWLA TO SHWETA OMPRAKASH CHAWLA AS PER DOCUMENTS. CL-130 M I HAVE CHANGED MY NAME FROM KOTTURU MANJULA K GANGADHAR TO MANJU ARJUN RAMGIRI AS PER DOCUMENTS. CL-130 N I HAVE CHANGED MY OLD NAME FROM JAYA GAJANAN PATIL TO MY NEW NAME ASHWINI ARJUN PATIL AS PER AADHAR CARD NO. 2669 6608 5145 CL-232 I HAVE CHANGED MY OLD NAME FROM VANSHIKA GHANSHYAM VAISHNAV TO NEW NAME VANSHIKA GHANSHYAM VAIRAGI AS PER DOCUMENT. CL-350 I HAVE CHANGED MY OLD NAME FROM GOPAL SURESH TADOKAR TO MY NEW NAME GOPAL SURESH TADOKAR AS PER AADHAR CARD NO. 8106 8744 6926 CL-233 I HAVE CHANGED MY NAME FROM SHABANA MOHAMMED FAROOQ PATEL TO SHABANA FAROOQ PATEL VIDE MAHARASHTRA GAZETTE NUMBER (M-21157305). CL-262 I HAVE CHANGED MY NAME FROM SANJEEV TO SANJEEV TIPANNA TALIKOTE AS PER DOCUMENTS. CL-309 I CHANGED MY NAME FROM VARSHA MANISHKUMAR MISTRY (OLD NAME) TO VARSHA MANISH MISTRY (NEW NAME) AS PER AFFIDAVIT NO. 19AA045695 DATED 11/08/2022 CL-903

BEFORE THE RECOVERY OFFICER, GOVERNMENT OF INDIA MINISTRY OF FINANCE DEPARTMENT OF FINANCIAL SERVICES, MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL-I 2nd Floor, Telephone Bhavan, Colaba, Mumbai-400 005 RECOVERY PROCEEDING NO. 131 OF 2021 IN TRANSFERRED APPLICATION NO. 750 OF 2016 EXH. No.: 9 NEXT DATE: 12/08/2022 ICICI Bank Limited : Certificate Holders Versus Color Copy Limited and Other : Certificate Debtors DEMAND NOTICE To 1. Color Copy Limited, Kamla Tower, Plot No. 256B, opp. Tide Water Co. Ltd., Denor Govandi (E), Mumbai-400088 2. Sanjiv Bhadra Gupta Kamla Tower, Plot No. 256B, opp. Tide water Co. Ltd., Denor Govandi (E), Mumbai-400088 In terms of the Recovery Certificate issued in T.O.A. No. 750 of 2016 passed by the Hon'ble Presiding Officer DRT-I, a sum of Rs.28,30,798/- (Rupees Twenty-Eight Lakhs Thirty- Thousand Seven Hundred Ninety-Eight Only), is due from you. You are hereby called upon to deposit the above sum within 15 days of the receipt of this Notice, failing which the recovery shall be made as per rules. In addition to the sum aforesaid, you shall be liable to pay: 1) Future compounded interest @ 18% p.a. from the date of filing O.A till the date of realization in full, as per direction in the Recovery Certificate Given under my hand and seal of the Tribunal on this 6th day of August, 2022. (AJEET TRIPATHI) Recovery Officer, Debts Recovery Tribunal-I, Mumbai.

THE COSMOS CO-OP. BANK LTD. Recovery & Write-off Department, Region-II Correspondence Address : Horizon Building, 1st Floor, Ranade Road & Gokhale Road Junction, Gokhale Road (North), Dadar (West), Mumbai 400 028. Phone No. 022-24476012/57/58 CORRIGENDUM We hereby informed to all concerned Buyers/Bidders and public in general that in respect of E-Auction Notice published on 30.07.2022 of The Cosmos Co-Op Bank Ltd. towards sale of secured assets in the account of M/s. Krishna Structural Steel (India) Ltd. The changes is made for bifurcation separated plot wise details as below. Interested Buyers/Bidders may please considered following changes & make a bid accordingly. Table with Particulars, Area Adm., Reserve Price, Earnest Money Deposit. Date: 13.08.2022 Place : Mumbai

DEBTS RECOVERY TRIBUNAL-1, MUMBAI (Government of India, Ministry of finance) 2nd Floor, Telephone Bhavan, Colaba Market, Colaba, Mumbai-400005 (5th Floor, Scindia House, Ballard Estate, Mumbai-400 001) O.A. No. 147 OF 2022 Exh -17 Punjab National Bank ... Applicant Uttam Abhinandan Singh and V/S ... Defendants To, DEFENDANT NO. 1 MR. UTTAM ABHINANDAN SINGH Flat No. 39 & 40, Matru Chhaya CHS Ltd., Cabin Road, Opp. Bhayander (E) 401 105 Also at: A-301, Narmada Appt, Cabin Rd, Bhayander (E) Dist. Thane 401 105 Also at Shop No.8, Ankur Bldg, Cabin Rd., Bhayander (E), Dist. Thane 401 105 Also at B2/408 Ramavtar Sadan, Bhayander (E), Dist. Thane 401 105 DEFENDANT NO. 2 MR. RAKESH LALBAHADUR SINGH 116/10, Ahmed Ibrahim Chawl, T. J. Road, Near Swan Mills, Sewri, Mumbai 400015 DEFENDANT NO. 3 MR. HARISH CHANDRA SINGH B2/408 Ramavtar Sadan, Bhayander (E), Dist. Thane 401105 Also at A-301, Narmada Appt, Cabin Rd, Bhayander (E) Dist. Thane 401105 SUMMONS 1. WHEREAS the above named applicant has filed the above referred Application in this Tribunal. 2. WHEREAS the service of summons/Notice could not be effected in the ordinary manner and whereas the Application for substitute service has been allowed by this Tribunal. 3. You are directed to appear before this Tribunal in person or through an advocate and file Written Statement/ Say on 19th September, 2022 at 12.00 noon and show cause as to why reliefs prayed for should not be granted. 4. Take notice that in case of default, the Application shall be heard and decided in your absence. Given under my hand and the seal of this Tribunal on this 4th day of August, 2022 Registrar, Debts Recovery Tribunal-1, Mumbai

PUBLIC NOTICE INVITING CLAIM Take notice that Shri Pratap Govindrao Majkaur was a member (first) of Gomant Kutir 'B' Building Co-Operative Housing Society Ltd. (reg.) Tai Borwaili M.S.D. holding Flat No. B-20 in the building of the Society, situated at Ram Kuvar Thakur Road, Dahisar (East), Mumbai-400068, and holding Five fully paid Shares bearing Certificate No. 27 issued by said Society died at Mumbai on 25/06/2020 intestate and without making any nomination. Smt. Ratna Prabha Pratap Majkaur a member joint (second) of society died/predeceased him at Mumbai on 14/02/2017 intestate. The Society above named invites claims or objections any person, heirs or other claimants to transfer the share & interest of the deceased members unto above named applicant within a period of 15 days from publication of this Notice. If claims with documentary evidence are not received within prescribed period, the society shall initiate the proceedings to admit said Applicant to membership in the members provided by bylaws of Society. For and on behalf of Gomant Kutir 'B' Building CHS Ltd. Sd/- Hon. Secretary Date: 13/08/2022 Place: Mumbai

Saraswat Bank Sarawat Co-operative Bank Ltd. SYMBOLIC POSSESSION NOTICE [Under Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002] Whereas the undersigned being Authorised Officer of Sarawat Co-op. Bank Ltd., under the Securitisation and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of power conferred under Section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued demand notice dated 02.03.2022 calling upon the Borrower M/s. Ambika Leather [Proprietor - Mr. Sonawane Maruti Dharmaji] & Guarantors Mr. Sonawane Jitu Maruti and Mrs. Sonawane Tuljabai Lingappa to repay the amount mentioned in the notice being ₹ 26,36,432/- (Rs. Twenty Six Lakh Thirty Six Thousand Four Hundred Thirty Two Only) as on 01.03.2022 plus interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower / Mortgagor / Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower / Guarantor / Mortgagor and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of section 13 of the Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 08.08.2022. The Principal Borrower / Guarantor / Mortgagor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Sarawat Co-op. Bank Ltd., for total outstanding amount of ₹ 26,36,432/- (Rs. Twenty Six Lakh Thirty Six Thousand Four Hundred Thirty Two Only) as on 01.03.2022 plus interest thereon. The Borrower / Mortgagor attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. Description of the Immovable Property Flat No. 401 [Admeasuring Carpet Area : 20212 sq. ft.], "N" Wing, 4th Floor, Thevar Nagar Netaji 'A' CHSL; Thevar Nagar, Kalyanwadi, Sion Mahim Link Road, Dharavi, Mumbai-400 017, owned by Mr. Sonawane Jitu Maruti. Flat No. 404, "R" Wing, [Admeasuring Carpet Area : 20212 sq. ft.], 4th Floor, Thevar Nagar Netaji 'A' CHSL, Thevar Nagar, Kalyanwadi, Sion Mahim Link Road, Dharavi, Mumbai-400 017, owned by Mrs. Sonawane Tuljabai Lingappa. AUTHORISED OFFICER (AMIT G. MAVINKURVE) Sarawat Co-op. Bank Ltd., 74/C, Samadhan Building, Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai 400 028 Tel. No. (022) 24221202 / 1204 / 1206 / 1211 Date : 08.08.2022 Place : Mumbai

PUBLIC NOTICE BEFORE THE HON'BLE DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, MUMBAI SUBURBAN ADDITIONAL NEW ADMINISTRATIVE BLDG., 3RD FLOOR, NEAR CHETANA COLLEGE, GOVT. COLONY, BANDRA (EAST), MUMBAI-400 051. COMPLAINT NO. 3 OF 2022 SUBHANAND B. SHINDE COMPLAINTANTS Vs/ IBIBO GROUP PVT. LTD. OPPOSITE PARTIES To, Jet Airways (India) Ltd., Siroya Centre, Sahara Airport Road, Andheri (E), Mumbai-400 099 NOTICE UNDER ORDER V.R 20 CPC & CONSUMER PROTECTION ACT, 2019 Whereas the Complainant above mentioned has filed Complaint No. 3/2022 before the District Consumer Disputes Redressal Commission, Mumbai Suburban Additional. Whereas, you could not be served by regular course. Whereas this Forum has ordered a substituted service/ notice under V.R 20 CPC & Consumer Protection Act, 2019. Hence, this notice. You are hereby summoned to appear before this Commission in person or through Advocate on 30/08/2022 at 10.30 am to defend the above case and written defence with evidence in default of your appearance on 30/08/2022 the day specified, the said case will be heard and decided in your absence. Given under my hand and the seal of the Commission this 11th July, 2022. By the Order of the Commission Sd/- (D. D. Gaikwad) Registrar, District Consumer Disputes Redressal Commission, Mumbai Suburban Additional, Mumbai.

Ministry of Finance, Govt. of India MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. II MTNL Building, 3rd Floor, Telephone Bhavan, Colaba Market, Colaba, Mumbai – 400 005. WARRANT OF ATTACHMENT OF IMMOVABLE PROPERTY RECOVERY PROCEEDINGS NO. 238 OF 2021 IN ORIGINAL APPLICATION NO. 153 OF 2020 Exhibit No. :- 48 Next Date :- 09/09/2022 SVC Co-Operative Bank Ltd. V/s M/s. Vector Projects (I) Private Limited & Ors.Certificate Holder Whereas you M/s. Vector Projects (I) Private Limited and ors., have failed to pay the sum of Rs. 47,83,62,433.41/- (Rupees Forty Seven Crore Eighty Three Lacs Sixty Two Thousand Four Hundred Thirty Three and Paise Forty One Only) and the interest thereon in respect of Recovery Certificate No. 238 of 2021 in Original Application No. 153 of 2020 and drawn up by the Hon'ble Presiding Officer-II, Mumbai. You are hereby prohibited and restrained, until further orders, from transferring, alienating, creating, third party interest, parting with possession, charging or dealing with the under mentioned property in any manner and that all persons be and that they are prohibited from taking any benefit under such transfer, alienation, possession or charge. SCHEDULE OF IMMOVABLE PROPERTIES BELONGING TO THE DEFENDANT NO.1 Non-Agriculture Plot of Land bearing Gat No. 419/0, admeasuring at about 4.15.0 (Hectar) lying, being and situated at Gagade Khurd Village, Taluka Pen, District Raigad along with building/structure standing thereon. Given under my hand and seal of the Tribunal on this 4th day of August, 2022 at Mumbai. (S.K.Sharma) Recovery Officer Debts Recovery Tribunal No. II, Mumbai To, 1. M/s. Vector Projects (I) Pvt. Ltd. The Defendant No.1, Vector House, 4th Floor, LBS Marg, Near Asian Paints Ltd., Bhandup West, Mumbai - 400 078. And/or GE-3, Ground Floor, Devi Dayal Compound, LBS Marg, Bhandup West, Mumbai-400 078. And/or S-204, Near Anandraj Industrial Estate, Bhandup, Mumbai-400 078. And/or D-5, Harihar Compound, Village Dapoda, Bhiwandi - 421 302. And/or R-697, TTC Industrial Area, MIDC, Rabale, Thane Belapur Road, Mumbai-400071. Tal-Pen, Dist. Raigad - 402 107 2. Mr. Keshav Narayan Kantamneni. The Defendant No. 2, 5/9, Crescent Street, Arch Bishop Mathias Venue, Boat Club, Raja Anna Malapuram, Chennai - 600 028. 3. M/s. Uniply Industries Ltd., The Defendant No. 10, 572, Anna Salai, Teynampat, Chennai - 600 018.

Bank of India BOI Nasik Road Branch Icon Plaza, Ashirwad Bus Stop, Nasik-Pune Road, Nasik Road, Nasik APPENDIX-IV (See rule-8(1)) POSSESSION NOTICE (For Immovable property) Whereas The undersigned being the authorized officer of the Bank of India (name of the Institution) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 19-04-2022 calling upon the borrower's Mr. Ajit Omprakash Varma & Mrs. Mangala Ajit Varma to repay the amount mentioned in the notice being Rs. 44,09,422/- (in words Rs. Forty four Lakh Nine thousand four hundred and twenty two rupees with Interest due from 31-03-2022) within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower's having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken SYMBOLIC Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this the 10th day of August of the year 2022. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India for an amount Rs. 44,09,422 plus interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. Description of the Immovable Property Row House No. 07, plotted area admeasuring 133.50 Sq.Mtrs. Built up area 1261.00 Sq.ft. i.e.117.19 Sq.mtrs. on Ground + First Floor of the Building named as "Bhaktideep Row House Apartment" constructed on Plot No. 10 total area admeasuring 492.43 Sq.Mtrs., out of Survey No. 19/2B, of the property situated at Village Chehdi Bu, Taluka & District Nasik and within the Limits of Nasik municipal Corporation. Bounded; On the North by : Row House No. 06. On the South by : Plot No. 11 of same layout On the East by : Colony Road On the West by : Adj. S. No. 19/1 Date : 10/08/2022 Place : Nasik Authorised Officer (Bank of India)

THE RUBY MILLS LIMITED CIN : L17120MH1971PLC000447 Regd. Office : Ruby House, J. K. Sawant Marg, Dadar (W) Mumbai-400 028 Email Id : info@rubymills.com, Website : www.rubymills.com PUBLIC NOTICE FOR DISPATCH OF NOTICE OF POSTAL BALLOT Members are hereby informed that in compliance with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 29/2020 dated December 31, 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021 and General Circular No. 20/2021 dated December 8, 2021 and General Circular No. 03/2022 dated May 05, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), the Company has completed dispatch of postal ballot notice for seeking approval of members by way of Ordinary Resolution on August 12, 2022 only through electronic mode to those members whose e-mail addresses are registered with the Company / Depositories and whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Thursday, August 11, 2022 ("Cut-off date for dispatch of Notice of Postal Ballot"). The Company has engaged the services of NSDL to provide remote e-voting facility to its Members. The remote e-voting period commences from 9.00 a.m. (IST) on Saturday, August 13, 2022 and ends at 5.00 p.m. (IST) on Sunday, September 11, 2022. The e-voting module shall be disabled / blocked by NSDL thereafter. Voting rights of the Members shall be in proportion to the shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Thursday, August 11, 2022 ("Cut-off date for remote e-voting"). Communication of assent or dissent of the members would take place only through the remote e-voting system. Members are further requested to note that once the vote on a resolution is cast by the member, he shall not be allowed to change it subsequently or cast the vote again. Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date for remote e-voting will be entitled to cast their votes by remote e-voting. Notice shall be available on the Company's website i.e. www.rubymills.com, website of Stock Exchanges i.e. National Stock Exchange of India Limited (NSE) at www.nseindia.com and Bombay Stock Exchange(BSE) at www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. The Board of Directors of the Company has appointed Ms. Kumudini Bhalerao (FCS 6667), Partner or failing her Mr. Makarand M. Joshi (FCS 5533), Partner at M/s. Makarand M. Joshi & Co., Practising Company Secretaries, as the Scrutinizer for conducting the postal ballot voting process in a fair and transparent manner. The Scrutinizer will submit his report to the Chairman of the Company, or any other person authorized by him, on Tuesday, September 13, 2022. The results of the Postal Ballot along with the Scrutinizer's report will be posted on the website of the Company i.e., www.rubymills.com besides being communicated to National Stock Exchange of India Limited (NSE) and Bombay Stock Exchange (BSE) on which the equity shares of the Company are listed. In case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the Downloads Section of www.evoting.nsdl.com, or email at evoting@nsdl.co.in, Tel. 1800-222-990 or contact Ms. Anuradha Nishikant Tendulkar, Company Secretary of the Company on Email Id : info@rubymills.com at Ruby House, J. K. Sawant Marg, Dadar Mumbai MH 400028 IN, who will also address grievances communicated to the voting by electronics means. By Order of the Board of Director For The Ruby Mills Limited sd/- Anuradha Nishikant Tendulkar Company Secretary Date : August 13, 2022 Place : Mumbai

Ow.No. MDRT-2/384/2022 Date : 05/08/2022 MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. II (Ministry of Finance and Development of Financial Services) MTNL Building, 3rd Floor, Telephone Bhavan, Colaba Market, Colaba, Mumbai – 400 005. RECOVERY PROCEEDINGS NO. 238 OF 2021 IN ORIGINAL APPLICATION NO. 153 OF 2020 Exhibit No. :- 50 Next Date :- 09/09/2022 SVC Co-Operative Bank Ltd. V/s M/s. Vector Projects (I) Private Limited & Ors.Certificate Debtor NOTICE FOR SETTLING THE SALE PROCLAMATION To, 1. M/s. Vector Projects (I) Pvt. Ltd. The Defendant No.1, Vector House, 4th Floor, LBS Marg, Near Asian Paint Ltd., Bhandup West, Mumbai - 400 078. And/or GE-3, Ground Floor, Devi Dayal Compound, LBS Marg, Bhandup West, Mumbai-400 078. And/or S-204, Near Anandraj Industrial Estate, Bhandup, Mumbai-400 078. And/or D-5, Harihar Compound, Village Dapoda, Bhiwandi - 421 302. And/or R-697, TTC Industrial Area, MIDC, Rabale, Thane Belapur Road, Mumbai-400071. Tal-Pen, Dist. Raigad - 402 107 2. Mr. Keshav Narayan Kantamneni. The Defendant No. 2, 15/9, Crescent Street, Arch Bishop Mathias Venue, Boat Club, Raja Anna Malapuram, Chennai - 600 028. 3. M/s. Uniply Industries Ltd., The Defendant No. 10, 572, Anna Salai, Teynampat, Chennai - 600 018. Whereas the Debts Recovery Tribunal-Mumbai-II, has issued Recovery Certificate in Original Application No. 153 of 2020 to pay to the Applicant Bank a sum of Rs. 47,83,62,433.41/- (Rupees Forty Seven Crore Eighty Three Lacs Sixty Two Thousand Four Hundred Thirty Three and Paise Forty One Only) with interest. Whereas you have not paid the amount fully and the undersigned has attached the under mentioned Property and ordered its sale. You are hereby informed that 9th September, 2022 has been fixed for drawing up the Proclamation of Sale and setting the term thereof. You are hereby called upon to participate in the settlement of the terms of Proclamation and to bring to the notice of the undersigned any encumbrances, charges, claims or liabilities attaching to the said Properties or any portion thereof. SCHEDULE OF IMMOVABLE PROPERTIES BELONGING TO THE DEFENDANT NO.1 Non-Agriculture Plot of Land bearing Gat No. 419/0, admeasuring at about 4.15.0 (Hectar) lying, being and situated at Gagade Khurd Village, Taluka Pen, District Raigad along with building/structure standing thereon. Given under my hand and seal of the Tribunal on this 4th day of August, 2022 at Mumbai. (S.K.Sharma) Recovery Officer Debts Recovery Tribunal No. II, Mumbai

APPENDIX IV (See rule 8 (1)) POSSESSION NOTICE (for immovable property) Whereas, The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS COMMERCIAL CREDIT LIMITED (CIN:U65923DL2006PLC150632) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 30.06.2021 calling upon the Borrower(s) TARUNKUMAR KANTILAL GOSALIA PROPRIETOR MAHAVIR INDUSTRIES, KETAN GOSALIA ALIAS KETAN TARUN GOSALIA, TANVI GOSALIA ALIAS TANVI KETAN GOSALIA AND JAYSHREE GOSALIA ALIAS JAYSHREEBEN TARUNKUMAR GOSALIA to repay the amount mentioned in the Notice being Rs.1,88,17,787.45 (Rupees One Crore Eighty Eight Lakhs Seventeen Thousand Seven Hundred Eighty Seven and Paise Fourty Five Only) against Loan Account No. HDLAL0W00489884 (Earlier LAN 00034628 of DHFL) (APPL NO. 01719370) as on 26.05.2021 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice. Earlier, Dewan Housing Finance Corporation Limited ("DHFL"), had assigned all its rights, title and interest of the above loan account in favor of, INDIABULLS COMMERCIAL CREDIT LIMITED way of Deed of Assignment dated 17.09.2019. The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 10.08.2022. The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of INDIABULLS COMMERCIAL CREDIT LIMITED for an amount of Rs.1,88,17,787.45 (Rupees One Crore Eighty Eight Lakhs Seventeen Thousand Seven Hundred Eighty Seven and Paise Forty Five Only) as on 26.05.2021 and interest thereon. The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets. DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY FLAT NO. B1 AREA MEASURING 295 SQ. FT., (CARPET) AND FLAT NO. B2, AREA MEASURING 565 SQ. FT., (CARPET) ON THE 1ST FLOOR, B-WING IN NEELKANTH TOWER CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., SHANTI PATH, GARDHIA NAGAR, NR RAJWADI HOSPITAL, GHATKOPER (EAST), MUMBAI-400077 SITUATED IN THE REGISTRATION SUB-DISTRICT OF MUMBAI CITY, DISTRICT MUMBAI SUB-URBAN, MAHARASHTRA, WHICH IS BOUNDED AS FOLLOWS: EAST : AS PER TITLE DEED WEST : AS PER TITLE DEED NORTH : AS PER TITLE DEED SOUTH : AS PER TITLE DEED Date : 10.08.2022 Authorised Officer Place: MUMBAI INDIABULLS COMMERCIAL CREDIT LIMITED

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA PUBLIC NOTICE Notice is hereby given that Shn Sandeep S. Runwal, Partner of M/s Runwal Constructions. Substituted Constituted Attorney to Mr. Kirtikum Narayandas Dalai, the owner of the land bearing C.T.S. No. 260/A/2 of village Anik has come forward for surrendering the land free of cost and free of encumbrances to the Brihanmumbai Municipal Corporation (BMC), more particularly described in the schedule hereunder written which is reserved for RE (1.2) Primary/Secondary School as per sanctioned Development Plan 2034 of 'M/East' Ward in lieu of grant of the Transfer of Development Rights (T.D.R.) in form of Development Right Certificates as per the provision of regulation no. 32 of Development Control and Promotion Regulations for Greater Mumbai, 2034. Any person or persons (which means and includes Individuals. Firms. Companies, Association of person statutory bodies/entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation, disputes of whatsoever nature are or otherwise or any other rights or interests of whatsoever nature are hereby called upon to make the same known in writing to the undersigned at the office of the Law Officer, Legal Department, Municipal Head office (Annexe Building), 3rd Floor, Mahapalika Marg, Fort, Mumbai-400 001 within 15 (fifteen) days from the date of publication hereof with documentary proof/ evidence or Court Orders thereof for any such purported claim/objection, otherwise such claim or demand shall be deemed to have been waived to all intents and purposes. If no claim or objection is received as mentioned hereinabove, BMC will complete the procedure of grant T.D.R. on its own merits without making any reference or regards to any such purported claim or interest which shall be deemed to have been waived for all intents and purpose and the same shall not be binding upon the BMC. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO : (TDR/ES/ME-0180) All that pieces or parcels of vacant land or grounds situate, lying and bearing C.T.S. No. 260/A/2 of village Anik in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, admeasuring 414.80 sq.mtrs. or thereabouts, reserved for RE 1.2 (Primary/Secondary School) in sanctioned Development Plan 2034 of M/E Municipal Ward and bounded as follows : On or towards the East by : C.T.S. No. 261 of village Anik On or towards the West by : C.T.S. No. 259 of village Anik On or towards the South by : C.T.S. No. 263 of village Anik On or towards the North by : C.T.S No. 262 of village Anik Dated this 12th day of August 2022 Sd/- (Smt. Komal Punjabi) Advocate & Law Officer (I/c) For Bnhanmumbai Municipal Corporation PRO/1086/ADV/2022-23 Avoid Self Medication

